

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग

महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. दिनांक 1 मार्च, 2017 रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव, श्री. स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या वयाची 65 वर्षे दि. 25.01.2022 रोजी पूर्ण होवून ते सेवानिवृत्त झाले नंतर राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे हे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) म्हणून कार्यरत आहेत.

या कायद्यांतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण 'आर.टी.एस. महाराष्ट्र' या मोबाईल ऍप वर किंवा 'आपले सरकार' वेब पोर्टल वर पाहू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.

आयोगाचा कार्यालयीन पत्ता : 7 वा मजला, नवीन प्रशासन भवन,
मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड,
मुंबई 400 032.

दूरध्वनी क्रमांक : 022-22022347

इं-मेल आयडी : ccrts@maharashtra.gov.in

आयोगाचे उप सचिव : श्रीमती वैशाली चव्हाण (निर्धार)

अ.क्र.	नाव	विभाग	ई-मेल आयडी	कार्यालयीन पत्ता
1)	श्री. अभय यावलकर भा. प्र. से. (से.नि.)	राज्य लोकसेवा हक्क आयुक्त (अतिरीक्त कार्यभार) कोकण	crts.konkan @maharashtra.gov.in	कोकण भवन (विस्तार इमारत), 7 वा मजला, कक्ष क्र. 725, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614.
2)	श्री. दिलीप शिंदे भा. प्र. से. (से.नि.)	राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पुणे	crtspune@maharashtra.gov.in	तिसरा मजला, घोलेरोड-शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे 411 005.
3)	श्रीमती चित्रा कुलकर्णी (से.नि.)	राज्य लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक	mrs.chitrakulkarni@gmail.com	सिंहगड शासकीय विश्रामगृह, चांडक सर्कल, नाशिक 422 002. (तात्पुरते कार्यालय)
4)	डॉ. किरण जाधव भा. पो. से. (से.नि.)	राज्य लोकसेवा हक्क आयुक्त औरंगाबाद	crtssaurangabad@maharashtra.gov.in	मुख्य प्रशासकीय इमारत, मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद. (तात्पुरते कार्यालय)
5)	डॉ. नारकुल्ला रामबाबु भा. व. से. (से.नि.)	राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अमरावती	crtssamravati@maharashtra.gov.in rtsamravati@gmail.com	उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मार्ग, अमरावती कॅम्प, अमरावती 444 602
6)	श्री. अभय यावलकर भा. प्र. से. (से.नि.)	राज्य लोकसेवा हक्क आयुक्त नागपूर	yyabhay@gmail.com	जुने सेक्रेटरी बिल्डिंग, समाज कल्याण ऑफिस रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर 440 001. (तात्पुरते कार्यालय)